

**LAXMI ORGANIC INDUSTRIES LTD**

Chandermukhi, Third Floor, Nariman Point, Mumbai 400021, India
T +91 22 49104444 E info@laxmi.com W www.laxmi.com

May 22, 2025

BSE Limited

Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Scrip Code: 543277

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai – 400 051

Trading Symbol: LXCHEM

Dear Sir / Madam,

Sub.: Submission of newspaper advertisement relating to financial results for the quarter and year ended March 31, 2025

Pursuant to regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please see enclosed published newspaper advertisement of the standalone and consolidated financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2025.

We request you to take the above on record.

Thanking you,

For **Laxmi Organic Industries Limited**

Aniket Hirpara

Company Secretary and Compliance Officer

Encl.: A/a



SANGHVI

SANGHVI MOVERS LIMITED

CIN: L29150PN1989PLC054143

Registered Office: Survey No 92, Tathawade, Taluka - Mulshi, Pune - 411033

Tel.: +91 20 66744700, 8669674701/2/3/4 Email: sanghvi@sanghvicranes.com Website: www.sanghvicranes.com

SANGHVI CRANES

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31 MARCH 2025

The Audited Financial Results of Sanghvi Movers Limited along with the Auditors Reports of the Statutory Auditors of the Company for the quarter and year ended on 31 March 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their Meeting held on 20 May 2025 in accordance with the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015.


The aforesaid Financial Results along with the Auditors Report of the Statutory Auditors thereon are available on the website of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and on the website of the Company at www.sanghvicranes.com.The same can be accessed by scanning the QR code provided below:



For & on behalf of Board of Directors
Sanghvi Movers Limited

Place : Pune
Date : 20 May 2025

Rishi C. Sanghvi
Managing Director



Ramco Systems Limited

Registered Office : 47, PSK Nagar, Rajapalayam - 626 108.

Corporate Office : 64, Sardar Patel Road, Taramani, Chennai - 600 113.

CIN: L72300TN1997PLC037550 E-mail: investorrelations@ramco.com www.ramco.com


Extract of Consolidated Financial Results for the Quarter & Year Ended March 31, 2025

Particulars	Quarter Ended						Year Ended			
	March 31, 2025		December 31, 2024		March 31, 2024		March 31, 2025		March 31, 2024	
	Audited (Refer note)		Unaudited		Audited (Refer note)		Audited			
	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.	Rs. Min.	USD Min.
1 Total income from operations	1,576.32	18.36	1,575.60	18.81	1,323.40	16.00	5,968.67	71.09	5,298.93	64.41
2 Net profit / (loss) for the period (before tax, exceptional items)	74.23	0.92	(90.54)	(1.08)	(208.96)	(2.49)	(264.63)	(3.15)	(2,437.26)	(29.63)
3 Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	74.23	0.92	(90.54)	(1.08)	(208.96)	(2.49)	(264.63)	(3.15)	(2,437.26)	(29.63)
4 Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	50.84	0.65	(100.96)	(1.20)	(229.85)	(2.75)	(342.10)	(4.07)	(2,416.72)	(29.38)
5 Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	27.70	0.31	(16.12)	(0.22)	(184.35)	(2.31)	(374.38)	(5.48)	(2,361.65)	(29.44)
6 Equity share capital (face value of Rs.10 each)	373.18	6.86	372.07	6.85	354.55	6.64	373.18	6.86	354.55	6.64
7 Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Balance Sheet							2,784.61	30.14	2,759.14	30.88
8 Earnings per share for the period (before and after extraordinary items) of Rs.10 each, in Rs. and USD: (Annualised only for yearly figures)										
Basic	1.45	0.02	(2.79)	(0.03)	(6.52)	(0.08)	(9.35)	(0.11)	(68.51)	(0.83)
Diluted	1.45	0.02	(2.79)	(0.03)	(6.52)	(0.08)	(9.35)	(0.11)	(68.51)	(0.83)

Notes:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.ramco.com and BSE website www.bseindia.com and NSE website www.nseindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.
2 The above Consolidated Financial Results of Ramco Systems Limited, India (the "Company"), its subsidiaries, (together referred to as "Group") and its Associate were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on May 21, 2025. The Consolidated Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The Statutory Auditors have carried an audit of the Consolidated Financial Results of the Group for the year ended March 31, 2025 and have issued an unmodified report.
3 Key numbers of Standalone Financial Results of the Company for the Quarter & Year ended March 31, 2025 are as below:

Particulars	Quarter Ended			Year Ended		
	March 31, 2025	December 31, 2024	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024	
	Audited (Refer note)	Unaudited	Audited (Refer note)	Audited		
						Rs. Min.
Total income from operations	851.13	949.41	830.65	3,282.73	2,756.67	
Profit / (loss) before tax	71.08	104.76	(24.00)	(105.77)	(1,196.42)	
Net profit / (loss) after tax	67.67	99.41	(20.75)	(100.74)	(1,131.70)	
Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	65.41	92.67	(26.43)	(112.96)	(1,143.71)	

4 Figures for the previous period(s) have been regrouped / restated wherever necessary to make them comparable with the figures for the current period(s). Figures for the quarter ended March 31, 2025 and 2024 are the balancing figures between audited figures in respective full financial years and published year to date figures up to the third quarter of the respective financial years.



By Order of the Board
For Ramco Systems Limited

Place: Chennai
Date: May 21, 2025

P R Venketrama Raja
Chairman



WEST CENTRAL RAILWAY

MATERIAL MANAGEMENT DEPARTMENT

(e-Tender Notice for the Supply of Stores, No. EPS/76/2025)

PCMM/WCR on behalf of the President of India, invites the following advertised tenders through E-procurement System. No manual/postal offers shall be entertained. Tenders can be accessed under the link website <https://ireps.gov.in> for details and for submission of Tender.


Sr. No.	Tender No.	Short Description	Tendered Qty.	Due Date
1	40255019	Stranded Annealed Copper jumper wire (160 Sq.mm.)	5274 Kg.	06.06.2025
2	80251056	SHELL GADUS S5 V42P grease for WAG-9/WAP7 LOCO AXLE BOX BEARING	10300 Kg.	27.06.2025
3	38251637	Lever Assembly Left Hand for BMBS wagons	1779 Nos.	08.07.2025
4	50251017	DESK TYPE MAGNETO TELEPHONE	1429 Nos.	14.07.2025
5	50253124	Relay AC Immunised, plug in type Style QTA-2	2433 Nos.	28.07.2025

For tenders with estimated value below ₹ 50 lakhs, interested firms are advised to visit www.ireps.gov.in

For Principal Chief Material Manager,
West Central Railway, Jabalpur.

 स्वच्छ भारत अभियान - एक कदम स्वच्छता की ओर

PUBLIC NOTICE							
Notice is hereby given that the following Share Certificates for 528 Equity Shares of Rs. 10/- (Rupees ten only) each with Folio No. HLL2726093 of Hindustan Unilever Ltd, having its registered office at Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400099 registered in the name of ERIEN DHUNJISHA MEHTA & Late BEJU DHUNJISHA MEHTA have been lost. ERIEN DUBASH has applied to the company for the issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.							
Company Name	Folio No.	No. of Shares	Face Value	Certificate No.	Distinctive Nos. From - To		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	50	10/-	2828387	64066266 - 64066315		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	50	10/-	2828388	64066316 - 64066365		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	50	10/-	2828389	64066366 - 64066415		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	50	10/-	2828390	109863640 - 109863689		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	50	10/-	2828391	109863690 - 109863739		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	50	10/-	2828392	109863740 - 109863789		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	25	10/-	2828393	1720126 - 1720150		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	22	10/-	2828393	6842664 - 6842685		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	03	10/-	2828393	8139885 - 8139887		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	09	10/-	2828394	8139888 - 8139896		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	09	10/-	2828394	9525362 - 9525370		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	11	10/-	2828394	11890487 - 11890497		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	09	10/-	2828394	14717521 - 14717529		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	12	10/-	2828394	22472165 - 22472176		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	10	10/-	2828395	22472177 - 22472186		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	25	10/-	2828395	35936853 - 35936877		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	15	10/-	2828395	35936878 - 35936892		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	10	10/-	2828396	35936893 - 35936902		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	10	10/-	2828396	35936903 - 35936918		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	24	10/-	2828396	64066416 - 64066439		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	02	10/-	2828397	64066440 - 64066441		
Hindustan Unilever Ltd	HLL2726093	26	10/-	2828397	109863790 - 109863815		
Date: 22-05-2025, Place : Mumbai					ERIEN DUBASH		



SUNDARAM MUTUAL

Sundaram Finance Group

Notice – cum – Addendum to the Scheme Information Document / Key Information Memorandum / Statement of Additional Information to the schemes of Sundaram Mutual

Merger & Change of Plan & Options:

With a view to simplify and rationalize our product offerings in the interest of unit holders, Sundaram Asset Management Company Limited and Sundaram Trustee Company Limited, the asset management company and trustee company of Sundaram Mutual Fund have decided to merge/change the following plans/options of the schemes of Sundaram Mutual Fund:

The following are the list of funds, which has Monthly, Quarterly, Half Yearly, Annual, Bonus options. The below table depicts the existing and proposed option.

Scheme	Existing Option	Proposed Option	Applicable NAV for Merger
Sundaram Banking & PSU Fund	Bonus	Growth	Growth
Sundaram Banking & PSU Fund	Monthly IDCW	IDCW	Monthly IDCW
Sundaram Conservative Hybrid Fund	Half yearly IDCW	IDCW	Quarterly IDCW
	Monthly IDCW		
	Quarterly IDCW		
	Annual IDCW		
Sundaram Corporate Bond Fund	Half yearly IDCW	IDCW	Quarterly IDCW
	Monthly IDCW		
	Quarterly IDCW		
	Annual IDCW		
Sundaram Dividend Yield Fund	Half yearly IDCW	IDCW	Half yearly IDCW
Sundaram ELSS Tax Saver Fund	Half yearly IDCW	IDCW	Half yearly IDCW
Sundaram Equity Savings Fund	Half yearly IDCW	IDCW	Half yearly IDCW
	Quarterly IDCW		
Sundaram Focused Fund	Half yearly IDCW	IDCW	Half yearly IDCW
Sundaram Liquid Fund	Bonus	Growth	Growth
Sundaram Liquid Fund	Monthly IDCW	IDCW	Monthly IDCW
	Quarterly IDCW		
Sundaram Low Duration Fund	Bonus	Growth	Growth
	Monthly IDCW		
	Quarterly IDCW		
Sundaram Medium Duration Fund	Bonus	IDCW	Quarterly IDCW
	Annual IDCW		
	Half yearly IDCW		
Sundaram Money Market Fund	Monthly IDCW	IDCW	Monthly IDCW
	Quarterly IDCW		
	Annual IDCW		
Sundaram Multi Cap Fund	Half yearly IDCW	IDCW	Half yearly IDCW
	Bonus		
Sundaram Short Duration Fund	Bonus	IDCW	Monthly IDCW
	Annual IDCW		
	Half yearly IDCW		
	Monthly IDCW		
	Quarterly IDCW		
Sundaram Ultra Short Duration Fund	Monthly IDCW	IDCW	Monthly IDCW
	Quarterly IDCW		

Effective Date of above changes The proposed change as stated above will come into effect from the close of business hours on 27/06/2025 ("Effective Date").

Exit Option: Unit holders who are not in agreement with the proposed change and wish to redeem are given an option to exit i.e., redeem their units or switch to other Schemes of Sundaram Mutual Fund available for subscription without payment of exit load for a period of 30 (thirty) days between 28/05/2025 and 26/06/2025 (both days inclusive). Unitholders may note that the offer to exit is merely an option and not compulsory.

Since the proposed merger shall not in any manner change the features/provisions of the Scheme, the interest of the Unit-holders of the Scheme will not be adversely affected. The Unit Holders who do not wish to consent to the merger described above, are provided an option to exit their investment from the Scheme at the prevailing net asset value ("NAV") without any exit load, for a period of 30 (thirty) days from 28/05/2025 to 26/06/2025 (both days inclusive). However, for investments made during the exit window period, there will be no waiver of exit load. The NAV applicable, for investors who choose to exercise the exit option would be based on the date/time of receipt of redemption/switch request during business hours on a business day. The Exit Option can be exercised from 28/05/2025 to 26/06/2025 (both days inclusive) and up to 3.00 pm on 26/06/2025, by submitting the redemption/switch request at any of the SAMC /RTA Branches or through electronic modes such as Sundaram Mutual Fund website (www.sundarammutual.com), RTA websites or other platforms like Stock Exchanges, MFU, Fintech portal, etc.

You can submit transaction requests by visiting www.sundarammutual.com for switch / redemptions. For units held in dematerialised mode, the redemption/switch request will have to be submitted to the respective Depository Participant. It may be noted that the redemption/ switch transactions shall not be processed if the unit holders have not complied with PAN/KYC requirements. The redemption proceeds will be mailed / credited within 3 business days of receipt of valid redemption request. Investors are advised to read the scheme related documents of the target schemes carefully before deciding the switch transactions. If the unitholders of the Fund do not exercise their exit option by 3:00 pm on 26/06/2025, they shall be deemed to have consented to the merger. However, any redemption/Switch outs post the closure of exit window period will be processed with applicable load, if any.

The units of Bonus, Growth and IDCW option under Regular/Direct plans of the Fund shall be transferred to the respective Growth and IDCW options under Regular/Direct plans of the same Fund on the basis of the availability of last broker code in the scheme.

or subsequent business day if the specified date is a non-business day.

Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Unitholders may note that the offer to exit is merely an option and not compulsory. However, the exit option will not be available to those unitholders who have pledged their units and on which the Mutual Fund has marked a lien unless the release of pledge is obtained and communicated to the SAMC / RTA branches before applying for redemption/switch. If not, such lien or encumbrance will continue the units allotted in the scheme on account of merger. Unit holders holding Units in dematerialized form may approach their Depository Participant for such changes. In case units have been frozen/locked pursuant to an order of a government authority or a court, such exit option can be executed only after the freeze/lock order is vacated and on receipt of valid redemption request to those unitholders who choose to exercise their exit option. Please refer to the Scheme Information Document for further details on the schemes. In case of unit holders of any of the schemes, who had registered for SIP/STP/SWP/IDCW Transfer have consented to continue their investments i.e., do not opt for the exit option, then such SIP/STP/SWP/IDCW Transfer registrations will continue to be processed in the target option. However, unit holders who do not wish to continue the SIP/STP/SWP/IDCW Transfer, must apply for cancellation of their registrations.

However, redemption and/or switch of units from the Fund during the exit window period shall be considered as redemption and will result in short term/long term capital gain/loss in the hands of the unit holders depending on the period of holding of the investment.

In view of the individual nature of tax consequences, unit holders are advised to consult the professional tax advisor with regard to tax and other financial implications arising out of their participation in merger of schemes.

As a result of the above merger, no new plans/ options will come into effect. On the date of completion of merger, the options will cease to exist and the unitholders of the existing options as on the effective date will be allotted units in the corresponding option as mentioned in the table. It may be noted that there are no changes in the Scheme.

The expenses related to the proposed merger as outlined above will not be charged to the unitholders of the scheme. Please visit www.sundarammutual.com for the portfolios, expense ratios, performance for all the funds.

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional Information (SAI) of the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time.

Place: Chennai
Date: May 22, 2025

R. Ajith Kumar,
Company Secretary & Compliance Officer

For more information please contact:
Sundaram Asset Management Company Ltd
(Investment Manager to Sundaram Mutual Fund)
CIN: U93090TN1996PLC034615

Corporate Office: 1st and 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14, Toll 1860 425 7237 (India) +91 40 2345 2215 (NRI) www.sundarammutual.com
Regd. Office: No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED

CIN : L24200MH1989PLC051736

Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India | Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752

Email: investors@laxmi.com, Website: www.laxmi.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

All amounts in Indian Rupees millions

Sr. No.	Particulars	Consolidated				
		Quarter Ended			Year Ended	
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	7,108	7,920	8,000	30,108	28,932
2	Net Profit before tax and exceptional items	132	471	680	1,605	1,708
3	Net Profit before tax (after exceptional items)	132	471	680	1,605	1,708
4	Net Profit after Tax and exceptional items	218	293	443	1,135	1,205
5	Total Comprehensive Income for the period	215	296	445	1,138	1,210
6	Equity Share Capital	554	554	552	554	552
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)				18,513	17,425
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share					
	Basic	0.79	1.06	1.63	4.10	4.46
	Diluted	0.79	1.05	1.63	4.07	4.43
9	Cash Profit (Net Profit after Tax + Depreciation)	613	605	749	2,375	2,271


Sr. No.	Particulars	Standalone				
		Quarter Ended			Year Ended	
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	7,191	7,735	8,195	29,699	28,530
2	Net Profit before tax and exceptional items	179	448	674	1,655	1,760
3	Net Profit before tax (after exceptional items)	179	448	674	1,655	1,760
4	Net Profit after Tax and exceptional items	285	278	474	1,180	1,274
5	Total Comprehensive Income for the period	285	281	476	1,186	1,279
6	Equity Share Capital	554	554	552	554	552
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)				18,565	17,452
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share					
	Basic	1.03	1.01	1.75	4.27	4.71
	Diluted	1.02	0.99	1.74	4.23	4.68
9	C					

R J SHAH AND COMPANY LIMITED
(CIN: L45202MH1957PLC010986)
Regd. Office: Mahul Road, Antop Hill,
Mumbai, Maharashtra, India – 400 037

**AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER/YEAR ENDED 31ST MARCH, 2025**

The Board of Directors of RJ Shah and Company Limited (“The Company”) at their meeting held on Tuesday, the 20th May, 2025 approved audited financial results (Standalone) for Quarter and Year ended 31st March, 2025 (“Results”) along with the Auditor's Report thereon.

The results, along with the Limited Review Report are available on the website of the Company <https://www.rjshahandco.com/investor-relations.html> and BSE Limited website: <https://www.bseindia.com> and can be accessed by the following Quick Response Code.



For R J SHAH AND COMPANY LIMITED
KALINDI SHAH
Managing Director
(DIN: 00402482)

Date: 20th May, 2025
Place: Mumbai



LIC MUTUAL FUND

LIC Mutual Fund Asset Management Limited

(Investment Managers to LIC Mutual Fund)

CIN No: U67190MH1994PLC077858

Registered Office: Industrial Assurance Bldg, 4th Floor, Opp. Churchgate Station, Mumbai – 400 020

Tel.No.022-66016000 Toll Free No. 1800 258 5678 Fax No.022-66016191

Email: service_licmf@kfintech.com • Website: www.licmf.com

NOTICE NO. 14 OF 2025-2026

DECLARATION OF INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW) UNDER LIC MF AGGRESSIVE HYBRID FUND

NOTICE is hereby given that LIC Mutual Fund Trustee Private Limited, the Trustee to LIC Mutual Fund, has approved the declaration of distribution under IDCW Option of the following Scheme: -

Name of the Scheme/Plan	Face Value (₹ per unit)	IDCW Rate (₹ per unit)*	Record Date**	NAV as on 20 th May 2025 (₹ per unit)
LIC MF Aggressive Hybrid Fund – Regular Plan-IDCW Option	10	0.10	26 th May 2025	16.0662

* The payout will be reduced by the amount of applicable statutory levy.

**Or the immediate next Business Day if that day is not a Business Day.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option of the aforesaid Scheme would fall to the extent of payout and statutory levy, if any.

The above IDCW is subject to the availability of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the Record Date.

In case the distributable surplus is less than the quantum of IDCW on the record date, the entire available distributable surplus in the Scheme / plan will be declared as IDCW.

IDCW will be paid to those Unitholders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option of the aforesaid Scheme / plan as on the record date.

In view of individual nature of tax consequences, each investor is advised to consult his / her own professional financial / tax advisor.

For LIC MUTUAL FUND ASSET MANAGEMENT LIMITED

Sd/-
Authorized Signatory

Date : 21st May 2025

Place: Mumbai

As part of Go-Green initiative, investors are encouraged to register/update their email ID and Mobile Number with us to support paper-less communication.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

INDEL MONEY LIMITED							
Registered Office: Office No.301, Floor No.3, Sai Arcade N.S Road, Mulund, West Mumbai, Mumbai City, MH 400080 IN							
Corporate Office: Indel House, Changampuzha Nagar, South Kalamassery, Ernakulam-682033 KL IN							
CIN : U65990MH1986PLC040897, Ph. No. 0484 2933990, Website : www.indelmoney.com Email ID: care@indelmoney.com							
Extract of Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025							
Sl. No.		Particulars	Quarter Ended			Year Ended	
			31-03-2025 (Audited)	31-12-2024 (Unaudited)	31-03-2024 (Audited)	31-03-2025 (Audited)	31-03-2024 (Audited)
1		Total Revenue from Operations	10,271.82	7,024.38	7,978.38	32,540.11	28,901.11
2		Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	2,574.68	507.28	310.86	6,059.67	5,575.73
3		Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	2,574.68	507.28	310.86	6,059.67	5,575.73
4		Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,929.92	177.67	208.80	4,457.64	3,986.13
5		Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax))	1,927.50	169.92	235.28	4,431.96	3,955.13
6		Paid Up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each)	24,314.72	23,316.72	14,314.70	24,314.72	14,314.70
7		Reserves (excluding Revaluation reserve)	7,630.55	5,604.21	6,803.42	7,630.55	6,803.42
8		Securities Premium Account as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2024)					Nil
9		Networth (Rs. In Lakhs)	31,945.27	28,920.93	21,118.12	31,945.27	21,118.12
10		Paid up debt capital/outstanding debt	Nil	Nil	Nil	Nil	Nil
11		Outstanding Redeemable Preference shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil
12		Debt-Equity Ratio	4.43	3.69	4.30	4.43	4.30
13		Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic	0.92	0.08	0.33	2.17	2.97
14		Diluted	0.92	0.08	0.33	2.17	2.97
15		Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil
16		Debtenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil
17		Debt Service Coverage Ratio	0.16	0.13	0.21	0.16	0.21
18		Interest Service Coverage Ratio	1.42	1.37	1.48	1.42	1.48

- Exceptional and/ or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

Note:


1. The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Securities of the Company are listed and on the website of the Company at www.indelmoney.com

2. For the other line items referred in Regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges at BSE Limited and can be accessed on the URLs www.bseindia.com.

3. The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

By and on behalf of the Board of Directors
For Indel Money Limited
 Sd/-
 Mohanan Gopalakrishnan
 Managing Director
 (DIN: 02456142)


Place : Mumbai
 Date : 20.05.2025

						
LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED						
CIN : L24200MH1989PLC051736						
Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752						
Email: investors@laxmi.com, Website: www.laxmi.com						
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025						
All amounts in Indian Rupees millions						
Sr. No.	Particulars	Consolidated				
		Quarter Ended			Year Ended	
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	7,108	7,920	8,000	30,108	28,932
2	Net Profit before tax and exceptional items	132	471	680	1,605	1,708
3	Net Profit before tax (after exceptional items)	132	471	680	1,605	1,708
4	Net Profit after Tax and exceptional items	218	293	443	1,135	1,205
5	Total Comprehensive Income for the period	215	296	445	1,138	1,210
6	Equity Share Capital	554	554	552	554	552
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)				18,513	17,425
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share					
	Basic	0.79	1.06	1.63	4.10	4.46
	Diluted	0.79	1.05	1.63	4.07	4.43
9	Cash Profit (Net Profit after Tax + Depreciation)	613	605	749	2,375	2,271

Sr. No.	Particulars	Standalone				
		Quarter Ended			Year Ended	
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	7,191	7,735	8,195	29,699	28,530
2	Net Profit before tax and exceptional items	179	448	674	1,655	1,760
3	Net Profit before tax (after exceptional items)	179	448	674	1,655	1,760
4	Net Profit after Tax and exceptional items	285	278	474	1,180	1,274
5	Total Comprehensive Income for the period	285	281	476	1,186	1,279
6	Equity Share Capital	554	554	552	554	552
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)				18,565	17,452
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share					
	Basic	1.03	1.01	1.75	4.27	4.71
	Diluted	1.02	0.99	1.74	4.23	4.68
9	Cash Profit (Net Profit after Tax + Depreciation)	676	586	775	2,405	2,325

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.laxmi.com
- The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 20, 2025. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.
- The Board of Directors, in its meeting held on May 20, 2025, have recommended a final dividend of ₹ 0.50 per equity share 25 % on the face value of Rs.2 per share of the Company for the financial year ended March 31, 2025, subject to the approval of the shareholders at the ensuing 36th Annual General Meeting.



Place : Mumbai
Date : May 21, 2025